



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ६, अंक २६]

बुधवार, सप्टेंबर १६, २०२०/भाद्र २५, शके १९४२

[पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ३९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २२.— महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.	पृष्ठे १-२
---	---------------

दिनांक १५ सप्टेंबर २०२० रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

भूपेन्द्र मु. गुरव,
प्रभारी सचिव (विधि विधान),
महाराष्ट्र शासन,
विधि व न्याय विभाग.

सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २२.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर “महाराष्ट्र शासन राजपत्रात” दिनांक १६ सप्टेंबर २०२० रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.

ज्याअर्थी, भारतासह जगातील अनेक देशांमध्ये झालेला कोव्हीड-१९ वैश्विक साथीचा प्रसार आणि त्यामुळे २०१७ चा महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या जीविताची झालेली अपरिमित हानी विचारात घेता, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, महा. ४३. २०१७ याखालील मुदत मर्यादेसंबंधीच्या विवक्षित तरतुदी शिथिल करणे अत्यावश्यक झाले होते ;

आणि ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;

२०१७ चा आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी

परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती ; आणि म्हणून, त्यांनी दिनांक १२ मे २०२० रोजी, २०२० चा महा. २०२० चा महा. अध्या ८.
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अध्यादेश, २०२०, हा प्रख्यापित केला होता ;

आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

संक्षिप्त नाव व प्रारंभ.

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०२० असे म्हणावे.

(२) तो, दिनांक १२ मे २०२० रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.

सन २०१७ चा महा. ४३ यात कलम १६८क समाविष्ट करणे.

२. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ (यात यापुढे ज्याचा निर्देश “मुख्य अधिनियम” असा २०१७ चा महा. ४३. करण्यात आला आहे), याच्या कलम १६८ नंतर, पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल :—

विशेष परिस्थितीत मुदत मर्यादा वाढविण्याचा शासनाचा अधिकार.

“१६८क. (१) या अधिनियमामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, शासनास, दैवी आपत्तीमुळे ज्या कारवाया पूर्ण केल्या जाऊ शकत नाही किंवा त्यांचे अनुपालन केले जाऊ शकत नाही अशा कारवायांच्या संबंधात, या अधिनियमामध्ये विनिर्दिष्ट केलेली किंवा विहित केलेली अथवा त्याअन्वये अधिसूचित केलेली मुदत मर्यादा, परिषदेच्या शिफारशीवरून, अधिसूचनेद्वारे वाढविता येईल.

(२) पोट-कलम (१) अन्वये अधिसूचना काढण्याच्या अधिकारामध्ये, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेपेक्षा आधीची नसेल अशा तारखेपासून, अशी अधिसूचना भूतलक्षी प्रभावाने अंमलात आणण्याच्या अधिकाराचा समावेश असेल.

स्पष्टीकरण.—या कलमाच्या प्रयोजनार्थ, ‘दैवी आपत्ती’ या संज्ञेचा अर्थ, या अधिनियमातील तरतुदींच्या अंमलबजावणीस बाधक ठरणारी, युद्ध, वैश्विक साथीचे रोग, पूर, दुष्काळ, आग, चक्रीवादळ, भूकंप किंवा निसर्गामुळे किंवा अन्य बाबींमुळे उद्भवणारी इतर कोणतीही आपत्ती, असा आहे.”.

सन २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ८ याचे निरसन व व्यावृत्ती.

३. (१) महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अध्यादेश, २०२० हा, याद्वारे, निरसित करण्यात येत आहे. २०२० चा महा. अध्या ८.

(२) अशा प्रकारे निरसन झाले असले तरी, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदीन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमान्वये सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदीन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिती, काढण्यात आलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.